

## अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक :-अकंपा-१००८/११४२/प्र.क्र.१६६/०८/आठ  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
दिनांक :- १०.७.२००९

**संदर्भ :-** शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:अकंपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ,  
दिनांक २६,ऑक्टोबर, १९९४

**प्रस्तावना :-** अनुकंपा नियुक्ती योजनेअंतर्गत कोणत्या शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईक नियमानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरतात याची तरतूद संदर्भाधीन दि.२६.१०.१९९४ च्या शासन निर्णयात केली आहे. सेवा नियमित असलेल्या परंतु अधिसंख्य पदावर कार्यरत असलेल्या शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरविण्यात आले नसल्याने अशा पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पात्र नातेवाईक अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून व नैसर्गिक न्यायाचे तत्व विचारात घेऊन त्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांनाही अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय

या संदर्भात सर्वंकष विचार करून आता सेवानियमित केलेल्या परंतु अधिसंख्य पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र नातेवाईकांनाही अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

वरील सुधारणेव्यतिरिक्त अनुकंपा नियुक्तीच्या प्रचलित योजनेतील इतर तरतुदी यापुढेही कायम राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००९०७०६१२१९२५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

सही/-

(श्री. प्र. पाटील)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा.राज्यपालांचे सचिव,मलबार हिल मुंबई,  
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मुख्य सचिव,